

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खाण प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .	पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .
--	---

# पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन कार्याचा सारांश अहवाल

खाण दांडगुरी - खुजारे  
[खाणपट्टा - 71.42 हेक्टर]  
(उत्पादन क्षमता 18,000 ट.प्र. वर्ष वरून 1,20,000 ट.प्र. वर्ष)

गांव - दांडगुरी - खुजारे  
तालुका - श्रीवर्धन  
जिल्हा - रायगड (महाराष्ट्र)

## अर्जदार

मेसर्स. भरतेश कन्स्ट्रक्शन कंपनी  
रजनीकांत बी . पाजवनी. २७८, जीवन उदयोग विल्डींग, डी एन् रोड फोर्ट  
मुंबई - ४००००१ (महाराष्ट्र)

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खाण प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .	पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .
--	---

## कार्याचा सारांश

### 1.0 ओळख

हा प्रस्ताव दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खाणी [क्षेत्र 71.42 हेक्टर] सदंर्भात प्रस्तावित उत्पादन क्षमता 18,000 टीपीए वरून 1,20,000 टीपीए पर्यंत वाढविण्यासंदर्भात मेसर्स. भरतेश कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी मांडला असून ही खाण दांडगुरी - खुजारे या गावांच्या परिसरात असून तालुका श्रीवर्धन जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे.

ता.14,सप्टेबर, 2006 या तारखेच्या नविन EIA [पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन] अधिसूचनेतील, सेक्शन 7(ii) च्या तरतूदीनुसार या प्रकल्पाचा अंतर्भाव होतो. मेसर्स. भरतेश कन्स्ट्रक्शन कंपनी ही श्री. एस.टी. कोडेचवाड यांच्या मालकीची व्यावसायिक संस्था आहे .

बॉक्साइटचे 1,20,000 टीपीए उत्पादन हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे . अॅल्युमिनियम धातु किंवा अॅल्युमिनाच्या उत्पादनासाठी लागणा-या चांगल्या प्रतीचे बॉक्साइट खनिजाचा साठा किंवा संचय दांडगुरी - खुजारे या खाणीत उपलब्ध आहे.

### 1.2 प्रकल्पस्थळाची माहिती

तक्ता - 1

अनु .क.	तपशील	तपशीलवार
1	प्रकल्पाचे स्वरूप	खनिज ऊत्खनन प्रकल्प
2	प्रकल्पाचे आकारमान	उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव
3	खाणपट्ट्याचे क्षेत्र	71.42 हेक्टर
4	जमिनीची मालकी	खाजगी विगर - वन महसुली जमिन
5	स्थळ	

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खान प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .		पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .
	अ. गांव	दांडगुरी - खुजारे
	ब. तालुका	श्रीवर्धन
	क. जिल्हा	रायगड
	ड. राज्य	महाराष्ट्र
6	अक्षांश	18 <sup>0</sup> 08' 09" ते 18 <sup>0</sup> 08' 50" उत्तर
7	रेखांश	73 <sup>0</sup> 00' 32" ते 73 <sup>0</sup> 01' 01" पूर्व
8	टोपोशीट नं.	47 फ/4आणि व/16 [निर्वधीत]
9	समुद्रसपाटीपासूनची उंची	188मी पश्चिमेस एमएसएल वरती आणि 98 मी पूर्वेस एमएसएल वरती
10	एकूण खनिजाचा साठा	28.78 लाख टन
11	खाणीचे आयुष्य	24 वर्षे @ 0.12 एमटीपीए
12	जवळचे रेल्वे स्थानक	55 कि.मी. अंतरावर असलेले (कोकण रेल्वे) माणगांव हे रेल्वे स्टेशन प्रकल्पासून जवळचे स्टेशन आहे.
13	10 कि.मी.त्रिज्येच्या परिसरात राष्ट्रीय अभयारण्य, वन्यपशु अभयारण्य आरक्षित संरक्षित जंगल [सीमेपासून ते सीमेपर्यंतचे अंतर]	10 कि. मी. त्रिज्येच्या परिसरात काहीही नाही .
14	आजूबाजूचे पाण्याचे स्रोत	अरवी समुद्र हा 2.5 कि.मी.च्या अंतरावर पश्चिमेस आणि कार्ले धरण हे 1.5 कि.मी. पश्चिम दिशेस आहे .
15	जवळचे नगर/शहर	खाणीपासून श्रीवर्धन शहर 7 कि.मी. अंतरावर[दक्षिण दिशेस ]आहे .

## 1.2 प्रकल्पाची विस्तृत माहिती

### 1.2.1 प्रकल्पासाठीच्या मूलभूत आवश्यक गोष्टी

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खाण प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .	पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .
--	---

### तक्ता - 2

अनु .क.	आवश्यक बाबी	आवश्यकता
1	जमीन	71.42 हेक्टर
2	मनुष्यबळ	140 व्यक्ती
3	पाणी	18.5 केएलडी (स्त्रोत-भूगर्भ जल/खाण साठवण)

### 1.2.2 खाणकामाचा सविस्तर तपशील

#### तक्ता - 3

अनु क.	तपशील	स्पष्टीकरण
1	खाणकामाची पध्दत	यांत्रिक ओपनकास्ट [मिक्कनार्ड्ज ओपनकास्ट] पध्दत .
2	बेंचची उंची आणि रुंदी	उंची- 0.8 ते 1.0 मी. पृष्ठभागावरील अतिरिक्त भार आणि 4 ते 6 मी . कच्चा धातुची मती किंवा ओर. रुंदी- 5 मी. दोघांसाठी .
3	खाणकामा योग्य साठा किंवा संचय	28.78 लाख टन
4	खाणीचे आयुष्य	24 वर्षे @ 0.12 एमटीपीए
5	यांत्रिकीकरणाचा विस्तार	एअर कॉम्प्रेसर, जॅक हॅमर ड्रिल, एक्सकॅव्हेटर, पोर्टेबल मॅग्नेटिन, एक्सप्लोडर आणि टीपर
6	जमिनीत खोल काम करण्याची पातळी	पृष्ठ भागापासून 6 मी. खोल
7	पाण्याचा टेबल	8 मी. ते 10 मी. पृष्ठ भागाच्या खाली (डोंगराच्या पायथ्यशी समुद्रसपाटीपासून 80 मी खाली)

### 1.2.3 जमिनीला भोक / छिद्र पाडणे.

एअरऑपरेटेड जॅक हॅमरच्या साहयाने रांगेत 34 मी.मी . व्यासाचे आणि जाडीनुसार खोल छिद्रे पाडली जातील.

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खाण प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .	पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .
--	---

## 1.2.4 जमिनीत स्फोट करणे किंवा सुरुंग लावणे.

### विस्तृत सुरुंग लावण्याचे मापदंड

छिद्राची खोली आणि व्यास	:	2.0 मी खोल, 34 मीमीचा व्यास
अंतर	:	1.0 मी.
प्रत्येक छिद्रासाठीचा दारूगोळा	:	800 ग्रॅम प्रत्येक छिद्रास
पावडर फॅक्टर	:	5 टनांस एक किलो दारूगोळा

## 1.2.5 चढणावळ आणि खाणीच्या रस्त्यावरील वाहतूक

योग्य आकाराचे तुकडे केलेल्या बॉक्साइटचा ढीग वेगळा ठेवला जाईल. नंतर तावडतोव तो टीपर्स किंवा ट्रक्स मध्ये लोडरच्या साह्याने भरून पुढे उपयोगात आणणा-याला उत्पादकास पाठविला जाईल.

## 1.2.6 यांत्रिकीकरणाचा विस्तार

तक्ता - 4

अनु क्र.	यंत्रे	यंत्रांची संख्या	क्षमता
1	सेल्फ प्रापेल्ड पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर	1	250 सीएफएम
2	कॉम्प्रेसड एअर ऑपरेटेड जॅक हॅमर ड्रिल्स	2	-
3	एक्सव्हेटर ईएक्स 2000	2	0.9 मी <sup>3</sup>
4	पोर्टेबल मॅगझिन	1	500 कि.ग्रॅ.
5	एक्सप्लोडर	1	100 शॉटसचे
6	टीपर्स	5	10 टन

## 1.3 प्रस्तावित उत्पादन

या खनिजाचे खाणीकरता उत्पादन क्षमता 1,20,000 टीपीए करण्याचे प्रस्तावित केले आहे.

## 1.4 खनिजाचा उपयोग

खाणकामातून जे काही बॉक्साइट उत्खननांनंतर मिळेल त्याचा वापर अॅल्युमिनियम आणि अॅल्युमिना उत्पादन करणा-या उद्योगासाठी केला जाईल.

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खान प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .	पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .
--	---

## 2.1 पर्यावरणाचा विस्तारीत तपशील

### 2.1.1 हवामानाची परिस्थिती

रायगड जिल्हयाची हवामानाची परिस्थिती ही भारतातील पश्चिम किनारपट्टीवरील इतर भागासारखी असून भरपूर, नियमितपणे आणि मौसमी किंवा हंगामी पाऊस येथे मान्सूनमध्ये पडतो. किनारपट्टीवरील जिल्हा असल्यामुळे दैनंदिन आणि मौसमी हंगामातील तपमानात जास्त तफावत नाही. येथील वर्ष हे चार भागात विभागता येईल; उन्हाळ्याचा मौसम हा मार्चपासून ते मे पर्यंत, पावसाचा मौसम हा जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत, पावसाळ्यानंतरचा मौसम हा ऑक्टोबरपासून ते नोव्हेंबरपर्यंत आणि हिवाळ्याचा मौसम हा डिसेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत असतो.

या भागातील सरासरी जास्तीत जास्त तापमान 34.3<sup>0</sup> C मार्च, एप्रिल, मे या महिन्यात असते. तसेच, सरासरी कमीत कमी 15 ते 17 डिग्री सेंटीग्रेड नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात असते हा अहवाल अलिवाग स्थित भारतीय हवामानशास्त्र केंद्राने दिला आहे.

सूक्ष्महवामानशास्त्र (अभ्यास कालावधी मार्च '09 ते मे '09)

1] महिन्यातील सर्वात जास्त तापमान	37.9 <sup>0</sup> C
2] महिन्यातील सर्वात कमी तापमान	27.0 <sup>0</sup> C
3] आर्द्रता [सरासरी ]	
सकाळी 8.30	60% ते 81%
संध्याकाळी 17.30	42% ते 71%
4] वा-याचा वेग	04-18कि.मी.प्रति तास
5] वा-याची दिशा	उत्तर पूर्व पासून ते दक्षिण पश्चिम

अभ्यास कालावधीत, सभोवतालच्या वा-याचा दर्जा आणि गोंगाटाची पातळी याच्यावर 10 ठिकाणांवरून देखरेख करण्यात आली. तसेच, पाण्याचे नमूने आणि मृदेचे नमूने 5 ठिकाणावरून घेण्यात आले. हवा आणि गोंगाट, पाणी आणि मृदा हे सर्व दर्जानुसार त्याच्या मर्यादित मापदंडानुसार किंवा नियमानुसार आहेत असे अभ्यासात आढळून आले.

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खाण प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .	पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .
--	---

## 2.1.2 जैविक पर्यावरण

वनस्पती - या क्षेत्रात वनस्पतीच्या मुख्य जाती बघायला मिळतात त्यातः औदुंबर, वेहेडा, पळस, अमालतास, आंबा, वड, आवळा, बेल, शिसम व इतर .

वन्यजीवजंतू - या क्षेत्रात प्राणी पक्ष्यांच्या मुख्य जाती बघायला मिळतात त्यातः रान मांजर, उंदीर, कोल्हा, साधी मैना, कबुतर, विषारी नाग किंवा सर्प, पोपट व इतर .

## 2.1.3 सामाजिक आर्थिक बाबीची परिस्थिती

भारताच्या 2001 च्या शिरगणतीनुसार अभ्यासाच्या भागातील लोकांची लोकसंख्या 19418 आहे. एकूण लोकसंख्येच्या अनुसूचित जातीचे 4.19% आणि अनुसूचित जमातीचे 5.91% प्रमाण आहे. सरासरी साक्षरतेचा दर 75.10% आहे. 4835 लोकांकडे स्वतःची घरे आहेत. एकूण काम करणारे 5714 लोक आहेत.

## 3.0 अपेक्षित किंवा पूर्वकल्पना असलेले पर्यावरणावरील परिणाम

- हवेवरील परिणाम - वेगवेगळ्या उत्खननाच्या कार्यामुळे म्हणजे ड्रिलिंग, सुरंग, ट्रक भरतांना, पृष्ठभागावरील अतिरिक्त भार काढतांना आणि वाहतुकीच्या कार्यात वाहनांमुळे होणा-या वापरामुळे धुळ निर्माण होऊ शकते (एसपीएम/आरएसपीएम). खाणीच्या साईट वर त्यासाठी योग्य प्रकारे पाणी फवारले जाईल. रोडवरून खनिज टीपर मधुन वाहतुक करतांना त्याला झाकून वाहतुक केली जाईल जेणे करून वा-यामुळे उडणा-या धुळीस प्रतिबंध किंवा कमी करता येईल.
- जल पर्यावरणावर होणारा परिणाम - वर्तमान स्थितीत खाणपट्टा किंवा आजुबाजुच्या क्षेत्रातून कोणतेही पाण्याचे स्रोत वाहत नाहीत. जसे खाणपट्ट्याचे क्षेत्र स्थानिय भूगोलानुसार चढउताराचे असल्यामुळे खाणपट्टाक्षेत्रात पावसाळ्यात पृष्ठभागावर कोठेही पाण्याचा साठा होत नाही. उत्खननामुळे भूजलाला कोठेही छेद जात नाही. तसेच, कुठल्याही प्रकारचे पाणी बाहेर उत्सर्जित होत नसल्यामुळे तेथील कोठल्याही झाडास त्याचा फायदा होत नाही . त्यामुळे कोठलाही प्रतिकूल परिणाम पृष्ठभागावरील पाण्यावर अपेक्षित नाही.
- गोंगाटाचा परिणाम - गोंगाटाचे मुख्य स्रोत हे खाणीतील उत्खननक्षेत्रात आणि कार्यात वापरण्यात येणा-या यंत्राजवळ असेल. गोंगाटाची पातळी गर्भकेंद्र क्षेत्रात ही सर्व तपासणी केंद्राजवळ 40 ते 50 डेसिवल्स (ए) या दरम्यान होती म्हणजेच, अभ्यास

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खण प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .	पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .
---	---

क्षेत्रात अभ्यास काळात सरासरी गोंगाटाची पातळी ही अपेक्षित पातळीत आहे . त्यामुळे तेथील लोकांवर कुठलाही मोठा दुष्परिणाम उत्खननामुळे जाणवणार नाही .

- जमिनीच्या परिस्थितीवरील परिणाम - उत्खननाच्या कार्यामुळे जमिनीचे स्वरूपच बदलून जाते. उत्खननमुळे त्या क्षेत्रात लॅटराईटयुक्त माती काढली जाते आणि बॉक्साइट खणून काढले जाते आणि त्यामुळे त्या भागाचा स्थानिय भूगोलच बदलून जातो. कोठलेही विषारी किंवा अपायकारक रसायनांचा उपयोग उत्खनन कार्यात होत नसल्यामुळे कुठलाही दुष्परिणाम जमिनीच्या दर्जावर होत नाही. साधारण 23.5 हेक्टर उत्खनन क्षेत्राला पाण्याच्या संचयासाठी तलावात रूपांतरित केले जाईल आणि 12.0 हेक्टर जमिनीत नंतर जेव्हा कार्य पूर्ण खोलीपर्यंत पोहचते तेव्हा खणलेल्या भागात उत्खनन करण्याच्या काळात टाकाऊ माल व माती त्या जमिनीत टाकून लागवडीयोग्य बनविण्यात येईल.
- अभ्यास क्षेत्रात (10 कि.मी.त्रिज्येच्या परिसरात) कोठलेही राष्ट्रीय पार्क, वन्य पशु अभयारण्य, जैविक गोष्टीसाठी आरक्षित / संरक्षित वने व इतर प्रकारची वने नाहीत.

#### 4.0 प्रकल्प संपल्यानंतरचा देखभालीचा कार्यक्रम

##### तक्ता - 5

अनु क्र.	तपशील	तपासणीची वारंवारिता
1	हवामानाची माहिती	डररोज
2	प्रकल्प परिसरात हवेचा दर्जा	तीनमाही / सहामाही
3	पाण्याचा दर्जा	तीनमाही / सहामाही
4	गोंगाटाची पातळीची तपासणी	सहामाही
5	मृदेचा दर्जा	वार्षिक
6	शेतातील पिकांचे निरीक्षण	वार्षिक

#### 5.0 इतर जादा अभ्यास

इतर जादा केलेल्या अभ्यासात धोक्याचे मोजमापन आणि हानिचे नियंत्रण, जैविक अभ्यास, अचानक येणा-या आपत्ती व्यवस्थापनाच्या योजनांचा अंतर्भाव आहे.

#### 6.0 प्रकल्पापासूनचे लाभ

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खाण प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे.	पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल.
---	--

प्रस्तुत प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना प्रत्यक्षरित्या थेट आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. तसेच, सामाजिक कल्याणाचा उपक्रम म्हणून आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मनोरंजनाच्या सुविधांचा लाभ कंपनीतर्फे कंपनीच्या कामगारांना व स्थानिक गांवकरी लोकांना मिळेल. अशा सुविधांच्या विकासासाठी कंपनी विविधरित्या मदत करेल उदा. शाळेच्या इमारतीचा विकास, आरोग्यचिकीत्सा सुविधा, रस्त्यांची देखभाल, शाळेच्या गणवेशाचे आणि मौसमानुसार ऊबदार चांदरीचे वाटप आणि पिण्याचे पाणी पुरविणे अशी कामे करण्यात येतील. ग्रामस्थांचे परंपरागत कौशल्ये जपणे आणि त्या कौशल्यांचा प्रशिक्षण देवून विकास करणे या सारख्या इतर उत्पन्न मिळविण्याच्या गोष्टी या प्रकल्पा अंतर्गत करता येतील.

## 7.0 पर्यावरण व्यवस्थापन योजना.

### 7.1 जमिन वापराच्या आराखड्याचे व्यवस्थापन

खाणपट्ट्याचे एकूण क्षेत्रफळ 71.42 हेक्टर आहे. सिध्दांतीक दृष्ट्या जवळपास 35.5 हेक्टर जमिन ही खणून हिनत्व किंवा हलक्या प्रतिची झालेली असेल. त्यापैकी 12.0 हेक्टर जमिनीत नंतर जेव्हा कार्य पूर्ण खोलीपर्यंत पोहचते तेव्हा खणलेल्या भागात उत्खनन करण्याच्या काळात टाकाऊ माल व माती त्या जमिनीत टाकून लागवडीयोग्य बनविण्यात येईल आणि 23.5 हेक्टर जमिन ही पाण्याचा साठा करण्यासाठी विकसित करण्यात येईल. खाणीचे उत्खननानंतर जमिनीचा उपयोग गर्भकेंद्र क्षेत्राचा भागासाठी खालील तक्त्याप्रमाणे केलेला आहे.

#### तक्ता - 6

अनु. क.	जमिन वापराचा प्रकार	(क्षेत्रफळ हेक्टरमध्ये)		
		वर्तमान (चालू)	5 व्या वर्षा नंतर	खाणीचे आयुष्य संपल्यानंतर
1	पृष्ठभागावरील फेकलेल्या मातीचा ढीग साठविणे.	-	-	-
2	टाकाऊ माल साठविणे [बाहेरचा]	-	3.20	15.00*
3	[a] खणलेले [रिकामा]	4.40	10.00	23.50
	[b] खणलेले [भराव घातलेले]	-	-	12.00
4	स्ते	0.50	0.50	0.50

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खाण प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .			पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .	
5	सुविधांसाठी बांधकाम केलेले क्षेत्रफळ	0.40	0.50	0.100
6	वन तयार करणे [हरितपट्टा]	4.00	6.00	12.56
7	खनिजाच्या साठवणूकीसाठी	-	0.60	0.60
8	इतर [भिंती टिकवणे धरणाची तपासणी इ.]	-	0.30	0.530
9	ज्यावर काहीही काम केले नाही असा जमिनीचा भाग.	62.12	50.92	6.630
		71.42	71.42	71.42

स्रोत : खाणीच्या बंद करण्याच्या प्रागतिक योजनेसह अधिकृत असलेली खाणकाम योजना

- नोट- कचरा साठविलेल्या भागाच्या(बाहेरील बाजूने) एकूण 15.0 हेक्टर क्षेत्रापैकी 0.44 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड करण्यात येईल .

## 7.2 हवेच्या दर्जाचे व्यवस्थापन

- छिद्र पाडण्यासाठी ड्रिल यंत्रात धारदार ड्रिल बिटसचा वापर करण्यात येईल . ड्रिल यंत्र ओलेपणा असलेल्या सोयीसह वापरले जाईल .
- योग्य स्फोटकांसह प्रत्येक छिद्रावर नियंत्रित सुरंग स्फोट केले जातील .
- वाहतुक करतांना वजनामुळे दाब येणारे सर्व रस्ते हे रुंद, योग्य आणि दाट आटोपशीर असतील . दाब येणा-या/हिसके बसणा-या रस्त्यांची योग्य प्रकारची देखभाल आणि धूळीचे दमनासाठी पाण्याचे फवारे मारले जाईल .
- यंत्राची आणि वाहनांची योग्य प्रकारची देखभाल केली जाईल ज्यायोगे ज्वलन प्रक्रीया सुधारली जाऊन प्रदूषण कमी होईल .
- हरितपट्टा/वृक्षलागवड हे रस्त्याच्या कडेला भराव टाकलेल्या क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात धूळीस प्रतिबंध करण्यासाठी विकसित केले जातील .
- सीपीसीबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार हवेच्या दर्जाची निरीक्षणे ठराविक कालावधीनंतर केली जातील .

## 7.3 गोंगाटाचे व्यवस्थापन

- छिद्र पाडण्याची क्रिया ही धारदार ड्रिल बिटसचा वापर करून केली जाईल ज्यायोगे आवाज कमी होण्यास मदत मिळेल .
- आवाज कमी करण्याची पुरेशी यंत्रे[सायलेन्सर] सर्व डिझेल इंजिनांना बसवण्यात येतील .

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खाण प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .	पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .
--	---

- खाणपट्टा क्षेत्रात आजूबाजूला आणि रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले जाईल ज्यायोगे गोंगाट कमी होण्यास मदत होईल .
- यंत्रे वापरणा-या सर्व लोकांना आणि यंत्राजवळ काम करणा-या कामगारांना कान झाकण्या पुरवण्यात येतील .
- ठराविक कालावधीनंतर निरीक्षणे घेतली जातील .

## 7.4 जल पर्यावरण

- उत्खनन कार्यात कुठल्याही प्रकारचे रासायनिक द्रव्ये वापरली जात नाही ज्यायोगे प्रदूषण होईल किंवा पाणी दूषित होईल .
- पाण्याचा स्रोत 8-10 मी पृष्ठभागापासून पठाराच्या पायथ्याशी [80 एमआरएलच्या खाली] खाली आहेत . प्रस्तावित कार्य हे पृष्ठभागापासून 6 मी खोलीवर प्रस्तावित [140 एमआरएलच्या वर] होणार आहे . त्यामुळे या कार्यामुळे पाण्याच्या स्रोतांना कोठेही छेद जाणार नाही .
- त्या भागात तयार होणा-या कच-याला नष्ट करण्यासाठी दूषित पाण्याची टाकी आणि शोष खड्डे यांची योजना केली जाईल .
- खणलेल्या क्षेत्रात चिखलाचे पाणी वाहून जाण्यासाठी माळे सारखे खड्डे चढत्यावाजून तयार करून नंतर कालव्याद्वारे उत्खनन केलेल्या खड्ड्यातून पाणी सोडले जाईल .
- जमिनीची धूप नियंत्रित करण्यासाठी पाण्याच्या वेगावर नियंत्रण करण्यासाठी ठराविक अंतरावर बाहेरच्या वाजून पुरेसे बांध व रोधक तयार केले जातील .

## 7.5 घन कचरा व्यवस्थापन

- खाणपट्टा क्षेत्र हे लॅटराईटच्या अतिरिक्तभाराने झाकलेले असून त्याची जाडी 0.8 मी . असते .
- सुरवातीला उत्खनन काळात खाणपट्ट्याच्या सिमावर्ती भागात टाकाऊ माल साठविला जाईल आणि नंतर जेव्हा कार्य पूर्ण खोलीपर्यंत पोहचते तेव्हा खणलेल्या भागात भरावाद्वारे हा टाकाऊ माल भरला जाईल .

## 7.6 सामाजिक आर्थिक बाबींचे व्यवस्थापन

- स्थानिक लोकांच्या रोजगारासाठी एक चांगली स्थानिक लोकांचा सहभाग किंवा

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खाण प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .	पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .
--	---

स्थानिकांना प्राधान्य असलेली योजना तयार केली जाईल .

- सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून आरोग्यसुविधा, शैक्षणिक सुविधा, पाण्याची पुरवण्याची सुविधा, मनोरंजनाच्या सुविधा येथे काम करण्या-या कामगारांना तसेच, जवळपासच्या स्थानिक लोकांना पुरविण्याची तरतुद केली जाईल .

## 7.7 हरितपट्ट्याचा विकास आणि वृक्षलागवडीचा कार्यक्रम

खाणपट्टा क्षेत्र हे 71.42 हेक्टर आहे . साधारण एकूण क्षेत्राच्या 25.00 हेक्टर क्षेत्र हे वृक्ष लागवडीसाठी आणि हरितपट्ट्यासाठी राखुन ठेवलेले आहे . वृक्षलागवडीच्या कार्य क्रमचे टप्पे खालील तक्त्यात मांडले आहेत:

तक्ता - 7

हरितपट्टा आणि लागवडीयोग्य बनवलेल्या जमिनीत लागवडीसाठी लागणारी झाडांची संख्या

वर्षे	या भागावर काम केलेले नाही (हरितपट्टा)		कच-याच्या ढिगाच्या बाहेरच्या बाजूने		कच-याच्या ढिगाच्या आतल्या बाजूने (भराव टाकलेला)		जमिनीच्या पृष्ठभागावरील कच-याचा ढिग		एकूण	
	क्षेत्रफळ (हेक्टर)	झाडांची संख्या	क्षेत्रफळ (हेक्टर)	झाडांची संख्या	क्षेत्रफळ (हेक्टर)	झाडांची संख्या	क्षेत्रफळ (हेक्टर)	झाडांची संख्या	क्षेत्रफळ (हेक्टर)	झाडांची संख्या
अस्तित्वतील	4.00	6000	-	-	-	-	-	-	4.0	6000
I	0.4	600	-	-	-	-	-	-	0.4	600
II	0.4	600	-	-	-	-	-	-	0.4	600
III	0.4	600	-	-	-	-	-	-	0.4	600
IV	0.4	600	-	-	-	-	-	-	0.4	600
V	0.4	600	-	-	-	-	-	-	0.4	600
VI वर्षा नंतर	6.56	9840	0.44	660	12.00	18000	-	-	19.00	28500
एकूण	12.56	18840	0.44	660	12.00	18000	-	-	25.00	37500

## 8.0 निष्कर्ष

पर्यावरण व्यवस्थापन योजनेनुसार असा निष्कर्ष काढता येईल की या प्रकल्प क्षेत्रात पुरेसे प्रतिबंधनात्मक परिमाणे प्रकल्पाद्वारे स्विकारली असून अंमलात आणली जातील ज्यात निरनिराळ्या प्रदूषणे परवानगी देण्याच्या मर्यादित आहेत त्यामुळे या प्रकल्पामुळे कुठलाही प्रकारचा महत्व पूर्ण दुष्परिणाम परिस्थितीकीवर होणार नाही . आजूबाजूच्या

दांडगुरी - खुजारे बॉक्साइट खान प्रकल्प [71.42 हेक्टर] [उत्पादन क्षमता 18,000 टीपीए पासून 1,20,000 टीपीए वाढविण्यासाठीचा प्रस्ताव] गांव - दांडगुरी - खुजारे, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा - रायगड [महाराष्ट्र] येथे आहे .	पर्यावरणावरील परिणामांचे मोजमापन केलेल्या कार्याचा सारांश अहवाल .
--	---

क्षेत्रात हरितपट्टा विकासाचा उपयोग प्रदूषणाचा गंभीरपणा कमी करण्यासाठी तसेच, उत्खननामुळे होणा-या प्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठीचे परिणामकारक तंत्र म्हणून उपयोगात येईल .

